



बीओ: _____

(कार्यालयीन वापरासाठी) आयएफएस कोड :

कर्ज अर्ज-सह-मंजुरी
(कृषी क्रेडिटसाठी रु. २.०० लाखांपर्यंत)

पासपोर्ट आकाराचे
छायाचित्र चिकटविणे

(कार्यालयीन वापरासाठी) जर विद्यमान ग्राहक असेल तर, ग्राहक आयडी :

1. अर्जदाराचे नाव, श्री./कृ. /श्रीमती :

2. वडिलांचे/पतीचे नाव :

3. पत्ता :

गाव	पोस्ट	तालुका	जिल्हा
राज्य	पिन कोड	दूरध्वनी	मोबाइल

4. जन्मतारीख :

5. लिंग (पु./म.) :

6. संबंधित आहे का (संबंधित खुण करा)

अनुसूचित जाती	<input type="checkbox"/>	अल्पसंख्याक समुदाय	<input type="checkbox"/>	शेतकरी कामगार	<input type="checkbox"/>
अनुसूचित जमाती	<input type="checkbox"/>	लहान शेतकरी	<input type="checkbox"/>	भाडेकरु शेतकरी	<input type="checkbox"/>
मागासवर्णीय	<input type="checkbox"/>	सीमांतर्गत शेतकरी	<input type="checkbox"/>	संयुक्त दायित्व गट	<input type="checkbox"/>

7. जमीन धारणेचे तपशील (मालक/भाडेपट्टाधारक/शेअर पीक घेणारा/तोंडी भाडेकरु, कृपया निर्दिष्ट करा): _____

8. क्षेत्रफळासह घेतलेली पिके : _____

9. सध्याचे वार्षिक उत्पन्न (*): _____

10. आमच्या बँक/इतर बँक/कर्जदाराकडून विद्यमान दायित्वांचे तपशील :

बँक/वित्तीय संस्था/कर्जदाराचे नाव	कर्जाचा प्रकार (सीसी/टीएल/केसीसी)	कर्जाची रक्कम (*)	उद्देश	थकबाबी (*)
	सीसी/केसीसी			
	मुदतीचे कर्ज			

11. आवश्यक कर्जाची रक्कम :

ए) उत्पादन कर्जासह उपभोग कर्ज : _____

बी) मुदत कर्ज : _____

सी) कर्जाचा उद्देश : _____

12. घोषणा :

ए) मी/आम्ही याद्वारे घोषित करतो की वरील बाब क्रमांक 10 अंतर्गत नमूद केलेल्या कर्जाव्यतिरिक्त माझ्याकडे/आमच्याकडे कोणतेही कर्ज/दायित्व नाही. मी/आम्ही कोणत्याही बँक/वित्तीय संस्था/कोअॅप, क्रेडिट सोसायटीचा डिफॉल्टर नाही.

बी) जर मी/आम्ही केलेली कोणतीही माहिती/घोषणा खोटी असेल, तर बँकेला मला बँकेकडून कोणतीही क्रेडिट सुविधा मिळविण्यापासून/प्रगत पैसे तात्काळ परत मागवण्यास अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे.

सी) मी/आम्ही याद्वारे बँकेला माझ्या/आमच्या कर्ज खात्याशी संबंधित सर्व किंवा कोणतेही तपशील किंवा विवरण किंवा माहिती बँकेला आवश्यक किंवा इष्ट वाटतील अशा कोणत्याही इतर वित्तीय संस्था, सरकार किंवा कोणत्याही एजन्सीला उघड करण्यास अधिकृत करतो.

डी) मी/आम्ही या कर्जाच्या मंजुरीमध्ये बँकने निश्चित केलेल्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याची हमी देतो.

तारीख :

ठिकाण :

कर्जदाराची स्वाक्षरी/अंगठ्याचा ठसा



कार्यालयीन वापरासाठी :
रोख कर्ज (पीक कर्ज)/मुदती कर्ज मंजूर करण्यासाठीचा मेमोरेंडम

खाते क्रमांक : _____

संबंधित जमिनीचे रेकॉर्ड/कागदपत्रे मिळवली आहेत, पडताळली आहेत आणि ती योग्य असल्याचे आढळले आहे. मी _____ रोजी शेताला भेट दिली होती (तपशील द्या).

शिफारस केलेली मर्यादा :

उत्पादन कर्जासाठी (पीक कर्ज) (उपभोग कर्जासह)	
संबंधित उपक्रमांसाठी कार्यरत भांडवल :	
मुदती कर्ज :	
एकूण :	

व्याजदर : _____

परतफेड कालावधी/देय तारीख : _____

सुरक्षा : _____

तारीख :

मूल्यांकन अधिकाऱ्याची स्वाक्षरी :

नाव :

पदनाम :

तारीख :

मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांची स्वाक्षरी :

नाव :

पदनाम :